

Seat
No.



SR - 66

Total No. of Pages : 4

M.A. (Part - I) (Semester - I) Examination, October - 2019

HOME SCIENCE (Paper - IV)

Dietetics

Sub. Code : 60423

Day and Date : Friday, 18 - 10 - 2019

Total Marks : 80

Time : 10.30 a.m. to 01.30 p.m.

- Instructions :**
- 1) All questions are compulsory.
 - 2) Figures to the right indicate full marks.
 - 3) Draw diagram wherever necessary.

Q1) Fill in the blanks choosing correct alternatives.

[10]

- i) _____ is an acute fever of short duration.
 - a) Pneumonia
 - b) Typhoid
 - c) Tuberculosis
 - d) Jaundice
- ii) Intravenous Fluid Therapy is used in _____ phase of burn condition.
 - a) Ebb
 - b) Flow
 - c) Resuscitation
 - d) Recovery
- iii) Bile production and excretion is the primary function of _____.
 - a) Kidney
 - b) Small intestine
 - c) Large intestine
 - d) Liver
- iv) _____ is a most common type of kidney stone in India.
 - a) Calcium phosphate
 - b) Uric Acid
 - c) Calcium oxalate
 - d) Bile
- v) When diarrhoea stops _____ foods can be given to patients.
 - a) Starchy
 - b) Fat rich
 - c) Fiber rich
 - d) Fried

P.T.O

मराठी रूपांतर

- सूचना : 1) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
2) उजवीकडील आकडे पूर्ण गुण दर्शवितात.
3) आवश्यक तेथे आकृती काढा.



प्र.1) योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

[10]

- i) हा कमी कालावधीचा तीव्र ताप आहे.
अ) न्युमोनिया ब) विषमज्वर
क) क्षयरोग ड) काविल
- ii) भाजलेल्या स्थितीतील फेज मध्ये शिरेतून द्रव देण्याच्या पध्दतीचा उपयोग करतात.
अ) ऐब ब) फ्लो
क) पुनरूत्थान ड) रोगमुक्तता
- iii) पित्त तयार करणे आणि विसर्जन हे चे प्राथमिक कार्य आहेत.
अ) मुत्रपिंड ब) लहान आतडे
क) मोठे आतडे ड) यकृत
- iv) चा मूतखंडा हा भारतात होणारा मूतखंडाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.
अ) कॅल्शियम फॉस्फेट ब) युरिक ॲसिड
क) कॅल्शियम ऑक्झॅलेट ड) पित्त
- v) जेव्हा अतिसार थांबतो तेव्हा रूग्णाला अन्न द्यावे.
अ) पिष्टमय पदार्थ युक्त ब) स्निग्ध युक्त
क) तंतूमय पदार्थ युक्त ड) तळलेले
- vi) ग्रेड रक्तक्षयात हिमोग्लोबीनची पातळी 6.5 ते < 8 ग्रॅम/डि एल इतक्या दरम्यान असते.
अ) 1 ब) 2
क) 3 ड) 4
- vii) जो अतिसार दोन आठवड्यापेक्षा जास्त राहतो त्या अतिसाराला अतिसार असे म्हणतात.
अ) तीव्र ब) जीर्ण
क) गंभीर ड) प्राणघातक

- viii) शस्त्रक्रियेनंतरच्या स्थितीत पोषकघटक महत्वाची भूमिका निभवितात.
 अ) प्रथिने ब) जीवनसत्व 'अ' आणि 'क'
 क) जीवनसत्व 'क' ड) प्रथिने आणि जीवनसत्व 'क'
- ix) ताप आलेल्या रूग्णाकरिता ग्रॅम प्रथिने प्रत्येक शरीर कीलो वजनास शिफारस करतात.
 अ) 1.00 ते 1.25 ब) 1.25 ते 1.50
 क) 1.50 ते 1.75 ड) 2
- x) पेशींची अनियमित व अनियंत्रित वाढ होण्यास कारणीभूत ठरते.
 अ) कर्करोग ब) मूतखडा
 क) हिपॅटायटीस ड) रक्तक्षय



प्र.2) तापाची संकल्पना, शरीरविज्ञानशास्त्र आणि कारणे लिहा.

[20]

किंवा

रक्तक्षयाची कारणे, प्रकार आणि पोषक घटकांची आवश्यकता सविस्तर लिहा.

प्र.3) मूत्रपिंडाचे कार्य, मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रकार आणि मूतखड्याची लक्षणे सविस्तर लिहा.

[20]

किंवा

शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतरची अवस्था याची संकल्पना आणि पोषक घटकांची आवश्यकता स्पष्ट करा.

प्र.4) थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही तीन)

[30]

- अ) भाजलेल्या रूग्णाकरिता पोषक घटकांची आवश्यकता आणि आहार बदल.
 ब) हिपॅटायटीसची कारणे आणि लक्षणे
 क) अन्नपचन मार्ग (GI tract)
 ड) कर्करोगातील पोषक घटकांची आवश्यकता आणि आहार व्यवस्थापन
 इ) अतिसाराची कारणे आणि आहारोपचार

